

# **Technocraft Industries (India) Limited**

**Registered Office**: Plot No. 47 "Opus Centre", Second floor, Central Road, Opposite Tunga Paradise Hotel, MIDC, Andheri (East) Mumbai – 400 093, Maharashtra, India Tel: 4098 2222/2340; Fax No. 2835 6559; **CIN:** L28120MH1992PLC069252 E-mail: investor@technocraftgroup.com; website: www.technocraftgroup.com

February 1, 2022

To,

National Stock Exchange of India Ltd.

Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (E),

Mumbai- 400051

Script Name: TIIL

**BSE Limited** 

Listing Department P.J. Towers, 1<sup>st</sup> Floor, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001

Script Code: 532804

**Sub:** Copy of News Paper advertisements of Notice of Board Meeting for approval of Financial Results.

Dear Sir,

Please find enclosed the copy of News Paper advertisements of Notice of Board Meeting for approval of Financial Results to be held on February 14, 2022.

We request you to kindly take the above on record.

Thanking You,

Yours faithfully,

For Technocraft Industries (India) Limited

Neeraj Rai

**Company Secretary** 

NDIAN INSTITUTE OF TECHNOLOGY GUWAHAT Guwahati - 781 039

NOTICE INVITING QUOTATION

IIT Guwahati invites quotations from interested vendors for purchase of Ultra-High Performance Liquid Chromatography-Quadrupole Time of Flight-High resolution Mass Spectrometer, Interested vendors may login to https://eprocure.gov.in/eprocure/app for participation. Tender Details:

Tender Reference No: IITG/SNP/EP/CIF-222/2021-22 Tender ID: 2022\_IITG\_669321\_1 Joint Registrar (S&P)

**Technocraft Industries (India) Limited** Regd. Office: Opus Centre, 2nd Floor, Central Road, MIDC, Andheri (E), Mumbai - 93
Tel: 4098 2222; Fax No. 2836 7037; CIN: L28120MH1992PLC069252 Email: investor@technocraftgroup.com website: www.technocraftgroup.com

Pursuant to Regulation 29 (1) (a) read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, February 14, 2022, inter- alia to consider and approve the Un-Audited Standalone & Consolidated Financial Results for the quarter/ period ended December 31, 2021. This intimation is also available on the website of the Company at www.technocraftgroup.com and on the websites of the Stock Exchanges where the shares of the Company listed at www.bseindia.com and www.nseindia.com.

For Technocraft Industries (India) Limited

**Company Secretary** 

Date: January 31, 2022

|     |  | FRASTRUCTURE PRIVATE LIMITED PARTICULARS  |
|-----|--|---|
| 1.  | Name of the corporate debtor   | Raigarh Champa Rail Infrastructure Private Limit  |
| 2.  | Date of Incorporation of Corporate Debtor  | 14th May, 2009  |
| 3.  | Authority under which Corporate Debtor is incorporated / registered  | Registrar of Companies, Hyderabad   |
| 4.  | Corporate identity number / limited liability identification number of corporate debtor  | U60300TG2009PTC063665   |
| 5.  | Address of the registered office and principal office (if any) of the Corporate Debtor   | 8-2-293/82/A/431/A, Road No. 22,<br>Jubilee Hills, Hyderabad, Telangana 500033 IN   |
| 6.  | Insolvency commencement date in respect of Corporate Debtor  | 01st January 2021   |
| 7.  |  | Modification on 1st February 2022 (Initially published<br>17th March 2021 followed by amendment on 09th A<br>2021, 24th April 2021, 31st May 2021, 15th June, 20<br>30th July 2021, 5th August, 2021, 24th August, 2021, 11<br>October, 2021, 3rd November, 2021, 18th Novemb<br>2021, 18th December, 2021, 18th January, 2022) |
| 8.  | Eligibility for resolution applicants under section 25(2)(h) of the Code is available at:  |   |
| 9.  | Norms of ineligibility applicable under section 29A are available at:  | Norms of ineligibility were as referred to in<br>Detailed Invitation for Expression of interest.  |
| 10. | Last date for receipt of expression of interest  | The last date was on 8th September 2021.  No further extensions provided.   |
| - 1 | Date of issue of provisional list of prospective resolution applicants   | Issued on 13th September 2021   |
|     | Last date for submission of objections to provisional list   | 18th September 2021   |
|     | Date of issue of final list of prospective resolution applicants   | Issued on 28th September 2021   |
|     | Date of issue of information memorandum, evaluation matrix and request for resolution plans to prospective resolution applicants | Issued on 18th September 2021 to Eligible<br>Resolution Applicants.   |
|     | Manner of obtaining request for resolution<br>plan, evaluation matrix, information<br>memorandum and further information         | Manner was as specified in Detailed Invitation<br>Expression of Interest. The Eligible Resoluti<br>Applicants have been provided with relevant information  |
| 16. | Last date for submission of resolution plans   | 16th February 2022 (As extended from earlier date of 1st February 2022) (subject to permissible extensions)   |
|     | Manner of submitting resolution plans to resolution professional   | Only those resolution applicants whose nar<br>was identified in final list of prospective resoluti<br>applicants pursuant to Form G dated 24.08.20<br>can submit resolution plan in manner laid down<br>the Request for Resolution Plan (RFRP).   |
|     | Estimated date for submission of resolution plan to the Adjudicating Authority for approval                                      | 18th March, 2022<br>(subject to permissible extensions)   |
|     | Name and registration number of the resolution professional  | Mr. V Venkatachalam<br>Registration Number: IBBI/IPA-002/IP-N00267/2017-18/107  |
| 20. | Name, Address and e-email of the resolution professional, as registered with the Board   | Mr. V Venkatachalam<br>Address: No. 12-13-205, Street No. 2, Tarnaka,<br>Secunderabad – 500017<br>Email ID: vaaranasivkchalam@gmail.com   |
| 21. | Address and email to be used for<br>correspondence with the resolution<br>professional   | No. 12-13-205, Street No. 2, Tarnaka,<br>Secunderabad – 500017<br>Email: ip.rcripl@ibcprofessionalsolutions.co  |
| 22. | Further Details are available at or with   | Further details available at following weblink: http://www.ksk.co.in/RCRIPL   |
| -   | Date of publication of Form G  | 1st February 2022   |

### **ADANI WELSPUN EXPLORATION LTD** adani TENDER NOTICE

| No. Item Description   | Reference No                 |
|--|------------------------------|
| OSN-2005/2:.   |                              |
| requested to submit bids on the respective Services/Supplies a | s listed below for Block MB- |
| experienced contractors for the purpose of pre-qualifying expe |                              |
| AWEL invites Expression of Interest (EOI) from Indian &        | International reputed and    |
| Offshore Mumbai, under NELP-VII. M/s AWEL is the operator fo   | rthe Block.                  |
| Welspun Exploration Limited (AWEL) for Block No. MB-OS         | N-2005/2 in shallow water    |
| The Government of India has entered into a Production Sharin   | g Contract with M/s. Adani   |
| FOR VARIOUS CATEGORIES OF SERVICES                             | S & SUPPLIES                 |
| NOTICE INVITING EXPRESS OF INT                                 | EREST                        |
|  |                              |

| OSN | -2005/2:.   |                    |
|-----|---|--------------------|
| No. | Item Description  | Reference No       |
| T   | FDP & Engineering Services  |                    |
| 1.  | Geotechnical (onshore & offshore) & Geophysical Survey (offshore)                                 | DRL/Ser/MB/19/0064 |
| 2.  | Met-ocean & climatic data for engineering design of offshore structures                           | DRL/Ser/MB/19/0065 |
| 3.  | Concept Selection Engineering Study - onshore & offshore  | DRL/Ser/MB/19/0066 |
| 4.  | Front End Engineering Design (onshore & offshore)   | DRL/Ser/MB/19/0067 |
| 5.  | Sand Management Strategy study  | DRL/Ser/MB/19/0068 |
| 6.  | Field Development Plan (FDP)  | DRL/Ser/MB/19/0069 |
| Ш   | Sub-surface Services  | •                  |
| 7.  | Reserve & Resource Certification  | DRL/Ser/MB/19/070  |
| 8.  | Formation evaluation  | DRL/Ser/MB/19/071  |
| 9.  | 3D seismic data processing  | DRL/Ser/MB/19/072  |
| 10. | Rock physics, seismic inversion & AVO studies   | DRL/Ser/MB/19/073  |
| 11. | Special Core Analysis (SCAL)  | DRL/Ser/MB/19/074  |
| Ш   | Statutory Clearance   |                    |
| 12. | Reconnaissance study & detailed route survey for inland pipeline route & site survey for terminal | DRL/Ser/MB/19/075  |
| 13. | Pre-feasibility Study, Environment Impact Assessment &<br>Environmental Clearance                 | DRL/Ser/MB/19/076  |
| 14. | Pipeline delineation study; Marine Environment Impact<br>Assessment & CRZ Clearance               | DRL/Ser/MB/19/077  |

terested companies having proven capabilities & track record should submit the followi

ocuments along with other details, catalogues, brochures, etc. . A Letter of Interest specifying the service(s) with relevant reference number. . Detailed description of services offered along with details of equipment and technica

personnel, their experience & availability of the same for related work List of similar contracts /) project completion letter including SoW with complete details executed in the preceding 10 years, with execution performance, including loss time details due to equipment breakdown & work accident details, wherever applicable

(attach current contractual positions & availability of the services offered). The Client's name and contract details are also required to be given for all the contracts referred.

Details of QHSE policies and safety statistics of the company in the last 5 years including

preventive maintenance & inventory management system, wherever applicable. Company's audited financial results for the last 3 years Global Market Share & Market Share in India

rested Contractors who can fulfill the specifics listed above shall submit their respon ncluding the details and references stated above by courier, within 3 weeks of publication f this notice. The sealed envelope should be superscripted with reference number for

which the interest being expressed. Respective parties may note that mere submission of EOI and / or submission of addition formation do not automatically entitle them to claim for pre-qualification.

Responses are to be addressed to: Head -Commercial Adani Welspun Exploration Ltd Velspun House, 3rd Floor, Kamala City, Senapati Bapat Road, Lower Parel (W) Mumbai 400 013, India Email: premangshu.nag@adani.com



### GPT INFRAPROJECTS LIMITED

Registered Office: GPT Centre, JC - 25, Sector - III, Salt Lake, Kolkata - 700 106 CIN - L20103WB1980PLC032872, Phone - 033 - 4050 7000 Email: gil.cosec@gptgroup.co.in, Website - www.gptinfra.in

**Extract of Unaudited Consolidated Financial Results** for the guarter and nine months ended December 31, 2021

|  |                  |                       | (₹ in lacs)      |
|--|------------------|-----------------------|------------------|
|  | Quarter<br>Ended | Year to date<br>Ended | Quarter<br>Ended |
| Particulars  | 31.12.2021       | 31.12.2021            | 31.12.2020       |
|  | (Reviewed)       | (Reviewed)            | (Reviewed)       |
| 1 Total Revenue from operations                        | 15,955.94        | 40,950.64             | 17,060.90        |
| 2 Net Profit before tax from ordinary activities       | 758.42           | 1,711.08              | 794.60           |
| 3 Net Profit after tax from ordinary activities        | 590.12           | 1,352.68              | 493.96           |
| 4 Total Comprehensive income for the periods           | 409.69           | 1,276.00              | 544.47           |
| 5 Equity Share Capital of face value of ₹ 10/- each    | 2,908.60         | 2,908.60              | 2,908.60         |
| 6 Other Equity (Excluding Revalution Reserve)          |                  |                       |                  |
| as on 31.03.2021 - ₹ 21,075.03 lacs                    |                  |                       |                  |
| 7 Earning Per Share (of ₹ 10/- each)                   |                  |                       |                  |
| Basic and Diluted (Not annualised)*                    | 2.03*            | 4.65*                 | 1.70*            |
| 1 Additional information on standalone financial resul | Its are as follo | W.S                   | (F in lace)      |

| basic and bituted (Not annualised)                    | 2.03             | 7.05                  | 1.70             |
|---|------------------|-----------------------|------------------|
| 1 Additional information on standalone financial resu | ws.              | (₹ in lacs)           |                  |
|   | Quarter<br>Ended | Year to date<br>Ended | Quarter<br>Ended |
| Particulars   | 31.12.2021       | 31.12.2021            | 31.12.2020       |
|   | (Reviewed)       | (Reviewed)            | (Reviewed)       |
| (a) Total Revenue from operations                     | 15,957.38        | 40,486.46             | 16,109.93        |
| (b) Profit before taxes form ordinary activities      | 928.26           | 2,232.79              | 935.26           |
| (c) Profit after taxes from ordinary activities       | 615.62           | 1,482.38              | 669.40           |
| (d) Total Comprehensive income for the period         | 615.62           | 1,482.38              | 669.40           |
|   |                  |                       |                  |

2 The above is an extract of the detailed format of Standalone and Consolidated Financial Results for the quarter and nine month ended December 31, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated Financial Results for the quarter and nine month ended December 31, 2021 are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website www.gptinfra.in.

3 The Board of Directors of the Company have declared Interim Dividend @ 15.00% i.e. ₹ 1.50 per Equity share. The record date for payment of interim dividend for shares in physical as well as in demat form has been fixed on February 10, 2022.

4 There are no extra ordinary items during the above periods.

For and on behalf of Board of Directors

D. P. Tantia Chairman DIN - 00001341 INTERNATIONAL COMBUSTION (INDIA) LIMITED

CIN: L36912WB1936PLC008588 Registered Office: Infinity Benchmark, 11th Floor, Plot No. G-1, Block EP & GP, Sector V, Salt Lake Electronics Complex, Kolkata 700 091 Phone: +91(33) 4080 3000

IC

e-mail: info@internationalcombustion.in; Website: www.internationalcombustion.in **Extract of Unaudited Financial Results (Standalone)** for the Third Quarter and Nine Months' Period ended 31st December, 2021

|     | (Rs. in lakhs except EPS   |            |            |              |              |  |  |  |  |  |
|-----|--|------------|------------|--------------|--------------|--|--|--|--|--|
|     |  |            | Stand      | dalone       |              |  |  |  |  |  |
| SI. | Particulars  | Quarter    | r Ended    | Nine Months' | Period Ended |  |  |  |  |  |
| No. | Particulars  | 31.12.2021 | 31.12.2020 | 31.12.2021   | 31.12.2020   |  |  |  |  |  |
|     |  | (Unau      | udited)    | (Unau        | idited)      |  |  |  |  |  |
| 1.  | Total Income from Operations   | 4744.84    | 3500.36    | 11752.13     | 7166.31      |  |  |  |  |  |
| 2.  | Net Profit / (Loss) for the period<br>(before Tax, Exceptional and/ or<br>Extra-ordinary Items)  | 329.21     | 28.63      | 367.67       | (701.90)     |  |  |  |  |  |
| 3.  | Net Profit / (Loss) for the period<br>before Tax (after Exceptional and/ or<br>Extra-ordinary Items)   | 329.21     | 28.63      | 367.67       | (701.90)     |  |  |  |  |  |
| 4.  | Net Profit / (Loss) for the period<br>after tax (after Exceptional and/ or<br>Extra-ordinary Items)  | 248.57     | 27.35      | 283.43       | (660.79)     |  |  |  |  |  |
| 5.  | Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] | 256.94     | 12.12      | 309.89       | (706.48)     |  |  |  |  |  |
| 6.  | Equity Share Capital   | 239.03     | 239.03     | 239.03       | 239.03       |  |  |  |  |  |
| 7.  | Reserves (excluding Revaluation<br>Reserve) as shown in the Audited<br>Balance Sheet of the Previous Year                                    |            | 8,69       | 95.60        |              |  |  |  |  |  |
| 8.  | Earnings per Share (Face Value of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) - 1. Basic                                     | 10.40      | 1.14       | 11.86        | (27.64)      |  |  |  |  |  |
| ,   | 2. Diluted   | 10.40      | 1.14       | 11.86        | (27.64)      |  |  |  |  |  |

Place : Kolkata

a) The above is an extract of the detailed format of the Unaudited Quarterly Financial Results (Standalone) of the Company for the third quarter and nine months' period ended 31st December, 2021, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quaterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange, BSE Ltd. at https://www.bseindia.com and of the Company at http://www.internationalcombustion.in.

> For & on behalf of the Board of Directors of International Combustion (India) Limited Indrajit Sen

Dated: 31st January. 2022

Managing Director (DIN-00216190)

Visit us at: www.internationalcombustion.in

**ACKNOWLEDGED LEADERSHIP IN TECHNOLOGY** 



Place: Kolkata

Date: January 31, 2021

# इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड Indian Oil Corporation Limited

[CIN - L23201MH1959GOI011388]

Regd. Office: IndianOil Bhavan, G-9, Ali Yavar Jung Marg, Bandra (East), Mumbai-400 051 Website: www.iocl.com; Email ID: investors@indianoil.in





Crafting a Green Future with SUSTAINABLE ENERGY SOLUTIONS

STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR QUARTER AND NINE MONTHS ENDED 31 ST DECEMBER 2021 (₹ in Crore)

|    |   | STANDALONE        |            |                       |                 |                    |            | CONSOLIDATED      |            |                       |                 |                    |            |
|----|---|-------------------|------------|-----------------------|-----------------|--------------------|------------|-------------------|------------|-----------------------|-----------------|--------------------|------------|
|    | DADTIONI ADO  | FOR QUARTER ENDED |            |                       | AUDITED RESULTS | UNAUDITED RESULTS  |            |                   |            |                       | AUDITED RESULTS |                    |            |
|    | PARTICULARS   | FOR QUARTER ENDED |            | FOR NINE MONTHS ENDED |                 | FOR THE YEAR ENDED | FOR        | FOR QUARTER ENDED |            | FOR NINE MONTHS ENDED |                 | FOR THE YEAR ENDED |            |
|    |   | 31.12.2021        | 30.09.2021 | 31.12.2020            | 31.12.2021      | 31.12.2020         | 31.03.2021 | 31.12.2021        | 30.09.2021 | 31.12.2020            | 31.12.2021      | 31.12.2020         | 31.03.2021 |
| 1  | Revenue from Operations   | 197,172.01        | 169,770.77 | 146,464.64            | 521,999.05      | 351,157.49         | 514,890.47 | 199,375.30        | 171,787.19 | 147,676.04            | 527,681.68      | 354,502.57         | 520,236.84 |
| 2  | Other Income  | 1,375.28          | 1,433.72   | 1,277.71              | 3,372.56        | 3,449.05           | 4,550.72   | 1,143.18          | 859.12     | 967.22                | 2,501.52        | 2,786.61           | 3,499.54   |
| 3  | Total Income  | 198,547.29        | 171,204.49 | 147,742.35            | 525,371.61      | 354,606.54         | 519,441.19 | 200,518.48        | 172,646.31 | 148,643.26            | 530,183.20      | 357,289.18         | 523,736.38 |
| 4  | Total Expenses  | 191,067.73        | 162,834.14 | 139,946.19            | 501,723.22      | 335,841.99         | 489,725.54 | 192,832.76        | 164,717.30 | 141,347.26            | 506,885.05      | 338,636.49         | 494,182.38 |
| 5  | Net Profit/(Loss) for the period (before Tax and share of associate/ joint venture)   | 7,479.56          | 8,370.35   | 7,796.16              | 23,648.39       | 18,764.55          | 29,715.65  | 7,685.72          | 7,929.01   | 7,296.00              | 23,298.15       | 18,652.69          | 29,554.00  |
| 6  | Share of profit/(loss) of associate/ joint venture  |                   |            |                       |                 |                    |            | 330.34            | 421.98     | 275.86                | 1,099.05        | 629.20             | 1,196.73   |
| 7  | Net Profit/(Loss) for the period before Tax   | 7,479.56          | 8,370.35   | 7,796.16              | 23,648.39       | 18,764.55          | 29,715.65  | 8,016.06          | 8,350.99   | 7,571.86              | 24,397.20       | 19,281.89          | 30,750.73  |
| 8  | Net Profit/(Loss) for the period after Tax  | 5,860.80          | 6,360.05   | 4,916.59              | 18,162.22       | 13,054.74          | 21,836.04  | 6,261.40          | 6,235.39   | 4,102.37              | 18,637.42       | 12,617.32          | 21,762.22  |
| 9  | Net Profit/(Loss) for the period after Tax attributable to Equityholders of the Parent  |                   |            |                       |                 |                    |            | 6,143.08          | 6,203.74   | 4,359.11              | 18,456.51       | 12,611.72          | 21,638.21  |
| 10 | Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] | 4,481.41          | 9,656.74   | 7,791.46              | 21,923.66       | 16,315.51          | 26,419.93  | 4,743.15          | 9,408.50   | 7,349.34              | 22,598.37       | 16,127.16          | 26,263.39  |
| 11 | Total Comprehensive Income for the period attributable to Equityholders of the Parent   |                   |            |                       |                 |                    |            | 4,625.38          | 9,377.29   | 7,607.64              | 22,416.27       | 16,123.57          | 26,159.77  |
| 12 | Paid-up Equity Share Capital<br>(Face value - ₹10 each)   | 9,414.16          | 9,414.16   | 9,414.16              | 9,414.16        | 9,414.16           | 9,414.16   | 9,414.16          | 9,414.16   | 9,414.16              | 9,414.16        | 9,414.16           | 9,414.16   |
| 13 | Other Equity excluding revaluation reserves   |                   |            |                       |                 |                    | 101,319.00 |                   |            |                       |                 |                    | 102,657.01 |
| 14 | Securities Premium Account  |                   |            |                       | -               | -                  | -          |                   |            |                       | 76.74           | 76.74              | 76.74      |
| 15 | Net Worth (Total Equity)  |                   |            |                       | 126,439.21      | 110,036.10         | 110,500.04 |                   |            |                       | 128,279.89      | 111,444.69         | 111,838.05 |
| 16 | Outstanding Debt  |                   |            |                       | 88,323.10       | 64,691.06          | 94,413.00  |                   |            |                       | 102,828.63      | 78,906.42          | 108,930.32 |
| 17 | Debt Equity Ratio   |                   |            |                       | 0.70:1          | 0.59:1             | 0.85:1     |                   |            |                       | 0.79:1          | 0.70:1             | 0.97:1     |
| 18 | Earnings per Share (₹) (not annualized)<br>(Basic and Diluted) (Face value - ₹ 10 each)   | 6.38              | 6.93       | 5.36                  | 19.78           | 14.22              | 23.78      | 6.69              | 6.76       | 4.75                  | 20.10           | 13.74              | 23.57      |
| 19 | Capital Redemption Reserve  |                   |            |                       | 297.65          | 297.65             | 297.65     |                   |            |                       | 298.06          | 298.06             | 298.06     |
| 20 | Bond Redemption Reserve   |                   |            |                       | 1,781.79        | 3,152.64           | 3,152.64   |                   |            |                       | 1,800.54        | 3,171.39           | 3,171.39   |
| 21 | Debt Service Coverage Ratio   |                   |            |                       | 6.75            | 8.38               | 6.07       |                   |            |                       | 6.03            | 6.52               | 4.14       |
| 22 | Interest Service Coverage Ratio   |                   |            |                       | 9.19            | 11.21              | 11.42      |                   |            |                       | 8.79            | 10.30              | 10.66      |
| No | tes:  |                   |            |                       |                 |                    |            |                   |            |                       |                 |                    |            |

1. The Board of Directors have declared an interim dividend of ₹4.00 per equity share (face value: ₹10/- per equity share). This is in addition to the interim dividend of ₹5.00 per equity share paid during the period by the company.

2. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 & Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites i.e. Bombay Stock Exchange (URL: https://www.bseindia.com/xml-data/corpfiling/AttachLive/87b76024-e318-4859-8e41-82948fed9b04.pdf) & National Stock Exchange (URL: https://archives.nseindia.com/corporate/Full\_Result\_Q3\_31012022174915.pdf) and also on the company's website (www.iocl.com).

(S. K. GUPTA) Director (Finance) DIN No. :07570165

BY ORDER OF THE BOARD



Date : January 31, 2022

Place: New Delhi







Owns and operates 10 Refineries





















**PUBLIC NOTICE** 

Notice is hereby given by the ADV. BALKRISHNA P. PRABHU, B.A (HONS)

L.L.B., M.B.A (H.R.) ADVOCATI

of his Client MR. MAHENDRA RAMNIKLAL

HARSOR earlier resident of. Room No.8

Chakala Road, Andheri (E), Mumbai 400099, presently residing at Flat no. 1601

Building, No.7, Raheja Classique, Link Road

Oshiwara, Andheri (W) Mumbai-400053

regarding Misplacement / Loss / Damage o

Original SHARE CERTIFICATE NO.112 Date

28<sup>th</sup> December 1975, having distinctive

shares No. 56 to 60 (inclusive of both

along with Original Sale Agreement by the

seller known a **Dr (Mrs) Snehalata** 

Prabhakar Limaye entered into by my clie

long with other two co-owners mentioned

nereunder pertaining to Flat No.011, Ground

floor D1. Jumbo Darshan CHS Ltd., jointly

owned by 1) Late Smt. Rekhaben Dilipkuma

Parmar 2) Late Dilipkumar Vasant Bha

Parmar and 3) Mahendra Ramniklal Harsora

(my client) in the said society. My client has

ade NC complaint for the above loss (No

If anyone find the same shall

3494 dated 23.11.2011 with Andheri Police

approach/handover/intimate the same to the

society or the Advocate appointed

mentioned herein for the concerned society

within 15 days from the date of publication

of this Notice and thereafter society or

request from the legal heirs, shall conside

the same is lost and issue duplicate share

certificate to the original owner as per the

record following due procedure mentione

therein in the adopted Bye-Laws of the

society, with an undertaking from the origina

B.A (HONS) L.L.B., M.B.A (H.R.

Advocate High Co

9969037488

owner for the same.

Place : Mumba

**PUBLIC NOTICE** 

Mr. Arunbhai Ishverlal Gandhi, a joint member of the GOREGON ALKA Co-Operative Housing Society Limited, having address at L. T. Nagar Road No.4, Goregaon West, Mumbai - 400062, and holding Flat No.11, in the building of the society, died on 24/04/2016, without making any nomination. Mr. Himanshu Arunbhai Gandhi & Mr. Pankaj Arunbhai Gandhi

ave made an application for transfer of the shares of the deceased member to their join

he Society hereby invites claims or objections from the heir/s or other claimants/objectors

he transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of

the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of such claims/objections. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares

Date: 01-02-2022

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की

माझे अशील (१) मिना भवानीप्रसाद अगरवाल. (२

जयेश भवानीप्रसाद अगरवाल, (३) कमलेश भवानीप्रस

गरवाल, (४) जिगर भवानीप्रसाद अगरवाल आणि

(५) मनिषा भवानीप्रसाद अगरवाल हे स्वर्गीय

भवानीप्रसाद रामप्रसाद अगरवाल यांची विधवा पत्नी व

मुले म्हणून कायदेशीर वारसदार आहेत, जे विजय कुंज

गगरदास रोड, मोगरा गाव, अंधेरी तालुका, मुंबई

उपनगर जिल्हा. शेअर्स अनक्रमांक ०१०६ ते ०११०

माणपत्र क्र.एस/०२२ चे मालक/सदस्य होते, यांचे

मुंबई येथे दिनांक १०.०९.२००३ रोजी निधन झाले

. परोक्त वारसदारांनी विजय कुंज को-ऑप. हौसोलि

चे सदर दुकानाचे शेअर्स व भांडवल हस्तांतरणासार्ठ

विजय कुंज को-ऑप.हौ.सो.लि.कडे अर्ज केला आहे

आणि मयत सदस्याचे नावावरून मोठा मुलगा श्री. जयेश

fl. अगरवाल यांच्या नावे हस्तांतर करण्यास अर्ज केल

आहे. माझे अशिलांनी पुढे नमुद केले आहे की, स्वर्गीय

भवानीप्रसाद रामप्रसाद अगरवाल यांचे सदर दुकान

क्र.४ बाबत मळ भागप्रमाणपत्र हरवले आहे आणि

म्हणून त्यांनी श्री. जयेश बी. अगरवाल यांच्या नावे

दय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी व हस्तांतरणासाठ

. पदर विजय कुंज को-ऑप.हौसोलि.कडे अर्ज केल

हणून जर कोणासही दुय्यम भागप्रमाणपत्र हस्तांतर

वेतरणास काही आक्षेप असल्यास त्यांनी माझ्याकडे

किंवा सदर विजय कुंज को-ऑप.हौसोलि.च्या

सचिवाकडे सदर सूचना प्रकाशनापासून १५ दिवसांत

nळवावे, अन्यथा पुढील कोणतीही सूचना न देता सदर

शिवानी एस. मिश्र

वकील उच्च न्यायालय

अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००६९.

संकटा प्रसाद मिश्रा चाळ. मोगरापाडा

कान व शेअर्स हस्तांतर केले जातील

Date: 01.02.2022 Place: Mumbai

दिनांक: ०१.०२.२०२२

ठिकाण: मुंबई

दिनांक :०१/०२/२०२२

**PUBLIC NOTICE** 

Mrs. Ratnam Sivadas (alias: Mrs. Ratnavally Sivadas), a member of the TIRUPATI TOWERS Co-Operative Housing Society Limited, having address at Thakur Complex, Kandivali East, Mumbai - 400101, and holding Flat No.B-41, in the building of the society, died on 21/02/2020, Mrs. Sujata Prashobh Das & Mrs. Sunita Gopinath have made an application for transfer of the shares of the deceased member to their joint names.

The Society hereby invites claims or objections from the heir/s or other claimants/objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of such claims/objections. If no claims, objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any received by the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the bye-laws of the society is available for inspection by the claimants. objectors, in the office of the society from the date of publication of the notice till the date o expiry of its period.

for and on behalf of TIRUPATI TOWERS CHS Ltd Date: 01.02.2022 Place: Mumbai

## कामदगिरी फॅशन लिमिटेड

|   |          |              |                | (ক্চ.লান্তান) |
|---|----------|--------------|----------------|---------------|
|   | सं       | ंपलेली तिमा  | संपलेली नऊमाही |               |
|   | 3        | अलेखापरिक्षि | त              | अलेखापरिक्षित |
| तपशिल   | 39.92.29 | ३०.०९.२१     | ३१.१२.२०       | ३१.१२.२१      |
| कार्यचलनातून एकूण उत्पन्न                               | ७२९२.८२  | ७२५८.२६      | 8890.24        | १८२६०.३४      |
| कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक          |          |              |                |               |
| आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)                        | 99.80    | ८.६५         | (२०६.७१)       | (८९.६६)       |
| कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)                          |          |              |                |               |
| (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)             | 99.80    | ८.६५         | (२०६.७१)       | (८९.६६)       |
| करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)                  |          |              |                |               |
| (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)             | १५.६८    | 99.80        | (१३७.५८)       | (५९.१८)       |
| कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष |          |              |                |               |
| नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) | २४.६९    | २०.९९        | (१३२.७१)       | (३२.१४)       |
| समभाग भांडवल  | ५८६.९४   | ५८६.९४       | ५८६.९४         | ५८६.९४        |
| राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात      |          |              |                |               |
| दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)              | -        | -            | _              | _             |
| उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/–प्रत्येकी)                     |          |              |                |               |
| अ) मूळ  | 0.20     | 0.20         | (२.३४)         | (9.09)        |
| ब) सौमिकृत  | 0.20     | 0.20         | (२.३४)         | (9.09)        |

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली वित्तीय निष्कषि सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कषि संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या

३. मागील कालावधीचे आकडे चालु कालावधींच्या आकड्यांसह तुलनायोग्य करण्यासाठी जेथे आवश्यक आहे तेथे पुर्ननमुद/पुर्नगठीत

कामदगिरी फॅशन लिमिटेडकरित

प्रदीप कुमार गोयंका अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

# ANNOUNCEMENT TO THE SHAREHOLDERS OF

HOTEL RUGBY LIMITED
(CIN: L55101MH1991PLC063265) ("HRL" /TARGET COMPANY"/"TC")
Registered Office: 9, Dev Bhuvan, 2, Ground Floor, Gazdar Street, Chirabazar, Kalbadevi, Mumbai, Maharashtra-400002, India Phone No. +91-22-22821721 / 22835745 / 22828401 Email: rugbyhotel@rediffmail.com ; Website: www.hotelrugby.co.in

This Advertisement is being issued by Navigant Corporate Advisors Limited, on behalf of Mrs. Shaik Haseena (Acquirer-1), Mr. Gangavarapu Prasanth (Acquirer-2) and Mr. Tangella Suresh (Acquirer-3) in respect of Open Offer ("Offer") for the acquisition up to 37,23,928 Equity Shares of Rs. 3.75/- each representing 26.00% of the total equity and voting share capital of the Target Company. The Offer Opening Public Announcement pursuant to Detailed Public Statement ("DPS") and the Public Announcement ("PA") made by the Acquirers has appeared in Financial Express-English Daily (all editions); Jansatta - Hindi Daily (all editions) and Mumbai Lakshadeep - Marathi Daily (Mumbai edition) on 10th December, 2021

Acquirers have completed the dispatch of the Physical Letter of Offer on 17th December, 2021 of such shareholders whose email addresses were not registered with Target Company pursuant to regulation 18(2) of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011, as amended ("SEBI (SAST) Regulations")

The Target Company 9,61,350 shares are in physical form as on Identified date. Various Letter of Offers are returning undelivered. Hence it is to be reiterated that copy of the LOF is also available on the website of Securities and Exchange Board of India (SEBI), www.sebi.gov.in and also on the website of Manager to the Offer, www.navigantcorp.com

Shareholders who have not received the Letter of Offer can tender the shares in accordance with procedure described in clause 8.14 or 21 of Letter of Offer, which is reproduced as below:

Procedure for Tendering the Shares in case of Non-Receipt of the Letter of Offer:

Persons who have acquired equity shares but whose names do not appear in the register of members of the Target Company on the Identified date, or those who have not received the letter of offer, may also participate in this Offer. A shareholder may participate in the Offer by approaching their broker and tender Equity shares in the Open Offer as per the procedure mentioned in this Letter of Offer or in the Form of Acceptance-cum Acknowledgement. The Letter of Offer along with Form of Acceptancecum-Acknowledgement will be dispatched to all the eligible shareholders of the Target Company as on the Identified date. In case of non-receipt of the Letter of Offer, such eligible shareholders of the Target Company may download the same from the SEBI website (www.sebi.gov.in) or stock exchange website (www.bseindia.com), (www.nseindia.com) or Merchant Banker website (<a href="https://www.navigantcorp.com">www.navigantcorp.com</a>) or obtain a copy of the same from the Registrar to the Offer on providing suitable documentary evidence of holding of the Equity shares of the Target Company. Alternatively in case of non-receipt of the Letter of Offer, shareholders holding shares may participate in the Offer by providing their application in plain paper in writing signed by all shareholder, stating name, address, number of shares held, client Id number, DP name, DP ID number, number of shares tendered and other relevant documents such as physical share certificates and Form SH-4 in case of shares being held in physical form. Such Shareholders have to ensure that their order is entered in the electronic platform to be made available by the BSE before the closure of the Offer.

Capitalized terms used in this announcement, but not defined, shall have the same meaning assigned to them in the PA, DPS and LOF

ISSUED BY MANAGER TO THE OFFER FOR AND ON BEHALF OF THE ACQUIRERS MRS. SHAIK HASEENA, MR. GANGAVARAPU PRASANTH AND MR. TANGELLA SURESH



Navigant NAVIGANT CORPORATE ADVISORS LIMITED

J B Nagar, Andheri Kurla Road, Andheri (East), Mumbai-400-059. Tel No. +91 22 4120 4837 / 4973 5078 Email id: navigant@navigantcorp.com

Website: www.navigantcorp.com SEBI Registration No: INM000012243 Contact person: Mr. Sarthak Vijlani

Place: Mumbai Date: 31st January, 2022

नोंदणीकृत कार्यालय: ए-४०३, द क्युब, एम.व्ही.रोड, मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००५९. **दूर.**:०२२-४१५८३१३१, वेबसाईट:www.kflindia.com. ई-मेल:cs@kflindia.com ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरीता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

... १. वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ३१ जानेवारी, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले

www.bseindia.com व कंपनीच्या www.kflindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

३१ जानेवारी, २०२२

and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society from the date of publication of the notice till the date of expiry of its period

Hon. Secretary

for and on behalf of GOREGON ALKA CHS Ltd.

(Regd. Office: Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400030) This is to inform the general public that Original Share Certificate(s) issued by GlaxoSmithKline Pharmaceuticals Limited, the details of which are as mentioned below, have been lost/ misplaced and an application has been made by the holder(s) for issuance

NOTICE

GLAXOSMITHKLINE PHARMACEUTICALS LIMITED

Name(s) of the Holder | Folio No. | Certificate Distinctive No. From 1046687 01766771 10529762 10529771 Suresh Vasudeva Rao 155013 | 14136497 | 14136506 | 01766771

of duplicate Share Certificate(s) in respect thereof.

Any person who has a claim in respect of the said shares or objection to the issuance of the duplicate Share Certificate shall lodge such claim or objection with the Company at its Registered Office within 15 (fifteen) days from the publication of this notice or else the Company will proceed to issue duplicate Share Certificate(s) in favor of the holder(s) without any further delay. Name(s) of the Holder: Place: Mumbai

Date: 01.02.2022

टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रिज (इंडिया) लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ओपस सेंटर, २रा मजला, सेंट्रल रोड, एमआयडीसी, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३. दूर: ४०९८२२२२, फॅक्स: २८३६७०३७, **सीआयएन क्र.:**एल२८१२०एमएच१९९२पीएलसी०६९२५२ ई-मेल:investor@technocraftgroup.com, वेबसाईट:www.technocraftgroup.com

सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९(१)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व कालावधीकरिता अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता **सोमवार, १४ फेब्रुवारी, २०२२** रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर सूचना ही कंपनीच्या <u>www.technocraftgroup.com</u> वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स ज्या ठिकाणी सूचिबध्द आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर प्रसिध्द केले आहेत. टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रिज (इंडिया) लिमिटेडकरिता

तिकाण: मंबई दिनांक: ३१ जानेवारी, २०२२

निरज राय कंपनी सचिव

सही / -

नमुना क्र. युआरसी-२ प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदणीबाबत सूचना देण्याची जाहिरात (कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३७४(बी) आणि कंपनी (नोंदणीस प्राधिकृत) अधिनियम, २०१४ चे

नियम ४(१) नुसार) येथे सचना देण्यात येत आहे की. कंपनी कायदा २०१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नसार शेअर्सद्वार कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत **मे. बॉम्बे ऑटीझम सर्विसे** एलएलपी (एलएलपीआवएन एएयु-८२७१), या मर्यादित दायित्व भागीदारी संस्थेची सेंट्रल रिजस्ट्रेगन सेंटर (सीआरसी) वेथील निबंधक, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (आयआयसीए), प्लॉट क्र.६,७,८, सेक्टर ५, आयएमटी मनेसार, जिल्हा गुरगाव (हरियाणा) –१२२०५० येथील कंपनी निबंधकांव नोंटणी करण्यामाठी १५ दिवमानंतर परंत ३० दिवमांच्या ममाप्रीपर्वी अर्ज करण्यात येणार आहे. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: ऑटीझम स्पेक्ट्रम विकाराने त्रस्त रुग्णांची डायग्रासिस व उपचाराकरित

सर्वंकष सेवा तरतुदीसाठी क्लिनीक सेन्टर संचालित करणे आणि भागीदारांच्या बहुमताने निश्चित अन्य इत व्यवसायासंदर्भात किंवा इतर पेडियाटीक न्यरो डेव्हलपमेंटल डिसॉर्डर रुग्णांची सेवा करणे.

नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे कार्यालय: सी-३०४ विवांत, जी.बी. रोड, लोधा स्प्लेंडोरा, भाईंदरपाडा, ठाणे पश्चिम, मुंबई-४००६०७ येथे निरीक्षणासात उपलब्ध आहेत.

येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेख स्वरूपात सेंट्रल राजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी) येथील निबंधक, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ कॉर्पोरेट अफेअसे (आयआयसीए), प्लॉट क्र.६,७,८, सेक्टर ५, आयएमटी मनेसार, जिल्हा गुरगाव (हरियाणा)-१२२०५० येथील निबंधकांकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून २१ दिवसांत पाठवावेत. तसेच एक प्रत कंपनीच नोंटणीकत कार्यालयात पाठवावी

१. अभिषेक अबीर सेन ठेकाण: ठाणे २. सोनम रमेशचंद कोठारी

VAGHANI TECHNO-BUILD LIMITED ice: D-wing, Karma Sankalp, Corner of 6th & 7th Road of Rajawadi, Ghat Mumbai - 400077 Maharashtra, India, Board No: +91 22250 18800

E-mail:- investor@vaghanitechnobuild.com, www.vaghanitechnobuild.com CIN No. I 74999MH1994PI C187866 EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS
FOR THE QUARTER ENDED 31st DECEMBER, 2021

|   |                  |                  | s. In Lacs Ex       |                   |
|---|------------------|------------------|---------------------|-------------------|
|   | Quarter<br>ended | Quarter<br>ended | Nine Month<br>ended | 12 Monti<br>ended |
| PARTICULARS   |                  |                  | 31.12.2021          |                   |
|   |                  |                  | (Unaudited)         |                   |
| Total income from operations (net)                  | -                | -                | -                   |                   |
| Other Income  | 4.20             | 4.66             | 13.75               | 18.4              |
| Net Profit / (Loss) for the period before tax,      |                  |                  |                     |                   |
| Exceptional and / or Extra Ordinary Items           | 1.87             | 2.50             | 5.56                | 7.7               |
| Net Profit/(Loss) for the period before tax, (after |                  |                  |                     |                   |
| Exceptional and/or Extra Ordinary Items)            | 2.50             | 1.19             | 3.69                | 7.7               |
| Net Profit/(Loss) for the period after tax (after   |                  |                  |                     |                   |
| Extraordinary and / or Extra Ordinary items)        | 2.36             | 3.18             | 7.38                | (0.54             |
| Total comprehensive income for the period           |                  |                  |                     |                   |
| (comprising profit/loss for the period (after Tax)  |                  |                  |                     |                   |
| and other comprehensive income (after Tax)          | 2.36             | 3.18             | 7.38                | (0.54             |
| Equity Share Capital                                | 522.00           | 522.00           | 522.00              | 522.0             |
| Earnings Per Share                                  |                  |                  |                     |                   |
| (before extraordinary items) (of Rs. 10/- each)     |                  |                  |                     |                   |
| a) Basic: b) Diluted:                               | 0.05             | 0.06             | 0.14                | (0.01             |
| Earnings Per Share                                  |                  |                  |                     |                   |
| (after extraordinary items) (of Rs. 10/- each)      |                  |                  |                     |                   |
| a) Basic: b) Diluted:                               | 0.05             | 0.06             | 0.14                | (0.01             |
| Notes:  |                  |                  |                     |                   |

1) The above is an extract of the detailed format of financial result for the quarter ended 31st December, 2021 filed with stock exchange under Regulation 33 of SEBI (listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015. The full format of the Financial Results for the quarter ended 31st December, 2021 is available on the stock exchange website (www.bseindia.com) and company's websites (www.vaghanitechnobuild.com).

(2) The above results have been Limitedly Reviewed by the Statutory Auditor of the Company and recommended by the Audit Committee and Approved by the Board of Directors at their Meeting held on 29th January, 2022.

By Order of the Board For Vaghani Techno-Build Limited Grishma Savla

# JE TON

# **ZODIAC - JRD -MKJ LIMITED**

**नोंदणीकृत कार्यालय:** ९१०, पारेख मार्केट, ३९ जे.एस.एस.रोड, केनेडी ब्रिज समोर, ऑपेरा हाऊस, मुंबई-४००००४ (भारत). वेबसाईट: www.zodiacjrdmkjltd.com | ई–मेल: info@zodiacjrdmkjltd.com | सीआयएन: एल६५९१०एमएच१९८७पीएलसी०४२१०७ ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही/नऊमाहीकरिता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

| परि        | <sub>शिष्ट १</sub> सेबी (एलओडीआर) रेग्   | गुलेशन्स २०                                    | १५ चे नियम                                     | `४७(१)(र्ब                                     | ो) पहा                    |                           | (रु.लाखात)               |
|------------|--|--|--|--|---------------------------|---------------------------|--------------------------|
|            |  |  | संपलेली तिमार्ह                                | t  | संपलेली                   | संपलेले वर्ष              |                          |
| अ.<br>क्र. | तपशील  | संपलेली<br>तिमाही<br>३१.१२.२१<br>अलेखापरिक्षित | संपलेली<br>तिमाही<br>३०.०९.२१<br>अलेखापरिक्षित | संपलेली<br>तिमाही<br>३१.१२.२०<br>अलेखापरिक्षित | ३१.१२.२१<br>अलेखापरिक्षित | ३१.१२.२०<br>अलेखापरिक्षित | ३१.०३.२१<br>लेखापरिक्षित |
| ٤.         | कार्यचलनातून एकूण उत्पन्न  | 90.86  | ६०४.०९   | ३०३.६७   | ७०७.७२                    | ४८८.५२                    | ८९८.२५                   |
| ၃.         | कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)<br>(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)                                 | ७.४४   | ११.८५  | ३१.९८  | २६.२५                     | ५३.१0                     | २४.५७                    |
| ₹.         | करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)<br>(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)                              | 9.88   | ११.८५  | ३१.९८  | २६.२५                     | ५३.१0                     | २४.५७                    |
| ٧.         | करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)<br>(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)                              | ५.६०   | ८.९१   | १३.३५  | २१.२३                     | ३८.३६                     | \$¥.¥¢                   |
| ч.         | कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष<br>नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) | 0.६६   | (0.06)   | 0.0₹   | 33.0                      | 30.0                      | १.१७                     |
| ξ.         | समभाग भांडवल   | ५१७.७२   | ५१७.७२   | ५१७.७२   | ५१७.७२                    | ५१७.७२                    | ५१७.७२                   |
| ७.         | मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्राकानुसार<br>पुनर्मुल्यांकित राखीव वगळून राखीव                              |  |  |  |                           |                           | ६२०१.७३                  |
| ८.         | उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/-प्रत्येकी)<br>(खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)   |  |  | -  | -                         |                           |                          |
|            | अ) मूळ   | 0.88   | 0.१७   | ०.२६   | ०.४१                      | 0.৬४                      | ०.६७                     |
|            | ब) सौमिकृत   | 0.88   | ०.१७   | ०.२६   | ০.४१                      | 0.७४                      | 0.ફહ                     |

अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे टीप:

वरील अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष हे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ सहवाचिता कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम २०१५ चे नियम ३ अन्वये विहितप्रमाणे भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) नुसार आणि त्यातील आवश्यक सुधारणेअंतर्गत तयार केले आहे. सदर अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि तदनंतर ३१ जानेवारी, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले आणि ते वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित पुनर्विलोकनावर अवलंबून आहे.

कंपनी मुख्यत: हिरे व्यवसायात कार्यरत आहे आणि तद्नुसार इंड-एएस १०८ प्रमाणे कोणताही वेगळा निष्कर्ष योग्य विभाग नाही.

सेबी परिपत्रक सीआयआर/सीएफडी/सीएमडी/१५/२०१५ दि.३० नोव्हेंबर, २०१५ जे दि.५ जुलै, २०१६ रोजीचे सेबी परिपत्रक आवश्यकतेनुसा सदर अलेखापरिक्षित त्रैमासिक निष्कर्षाच्या नमुन्यात केले आहे.

मागील कालावधीचे आकडे हे चालु कालावधी प्रस्तुतीकरणाच्या निश्चितीसाठी आवश्यक आहे तेथे पूर्नगठीत/पूनर्वर्गीकृत/पूर्ननमृद केले आहेत. कोविड-१९ प्रादुर्भाव संपुर्ण जगात व भारतात पसरल्याने आर्थिक स्थितीवर मंदिची सावट आली. कंपनीने डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्य तिमाहीकरिता खातेच्या वेळी व्यवसाय कार्यचलनावर सदर प्रादुर्भावाचा प्रभाव मुल्यांकीत केला आणि त्यावर आधारित पुढील आर्थिक स्थितीचे विद्यमान दर्श लक्षात घेतले, ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता वित्तीय अहवालावर कंपनी कोणताही योग्य प्रभाव

नाही आणि तद्नुसार दैनंदिन तत्त्वावर खाते तयार करण्यात आले. सदर प्रादुर्भावाचा प्रभाव अंतमीकरणाच्या तारखेला अंदाजितपेक्षा वेगळे असेल

आणि तद्नुसार एकमेव वित्तीय अहवाल मान्य केले जाईल. भावी आर्थिक स्थितीतील कोणतेही बदलावरील कंपनीकडून निरीक्षण सुरू आहे.

संचालक मंडळाच्या वतीने व करिता झोडियाक जेआरडी एमकेजे लिमिटेड श्री. जयेश झवेरी व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन:०००२०२७७

ठिकाण: मंबर्ड दिनांक: ३१/०१/२०२२

# सागरी उत्पादनांच्या निर्यातीत वाढ

नवी दिल्ली, दि. ३१ (प्रतिनिधी) : सागरी उत्पादनांच्या निर्यातीत एप्रिल-डिसेंबर २०२१ दरम्यान ३५% ची वाढ(तात्पुरती) नोंदवण्यात आली असून ही निर्यात ६.१ अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचली. २०२० मध्ये याच कालावधीत ही सागरी उत्पादनांची निर्यात ४.५ अब्ज डॉलर्स नोंदवण्यात आली होती. एप्रिल-डिसेंबर २०१९ (५.५ अब्ज डॉलर्स) आणि एप्रिल-डिसेंबर २०१४ (४.४ अब्ज डॉलर्स) च्या तूलनेत, सागरी उत्पादनांच्या निर्यातीत अनुक्रमे १२% आणि ३८% वाढ नोंदवण्यात आली आहे. डिसेंबर २०२० मध्ये नोंदवलेल्या ५६२.८५ दशलक्ष डॉलर्स निर्यातीच्या तुलनेत २८.०१% ची वाढ नोंदवत डिसेंबर २०२१ मध्ये

सागरी उत्पादनांची निर्यात ७२०.५१ दशलक्ष डॉलर्स पर्यंत पोहोचली. गेल्या आर्थिक वर्षात (मार्च २०२० - एप्रिल २०२१) सागरी उत्पादनांची एकूण निर्यात ४.९६ अब्ज डॉलर्स होती आणि २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन तिमाहीत ही निर्यात ६.११ अब्ज डॉलर्स नोंदवण्यात आली. जानेवारी २०२० पासून कोविड १९ महामारीचा प्रभाव असूनही, हे क्षेत्र २०१७-१८ या आर्थिक वर्षात गाठलेल्या ७.०२ अब्ज डॉलर्स निर्यातीचा आतापर्यंतचा उच्चांक ओलांडण्याची दाट शक्यता आहे. भारतातून सागरी उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाअंतर्गत १९७२ मध्ये स्थापन केलेल्या सागरी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण

(एमपीईडीए) या

मत्स्य क्षेत्रासाठी

अनेक निर्यात

अंमलबजावणी

वैधानिक संस्थेद्वारे

प्रोत्साहन योजनांची

करण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी

यांनी मे २०२० मध्ये

१०० विविध उपक्रम

त्स्य संपदा योजनेचा

(पीएमएमएसवाय )

प्रारंभ केला. आर्थिक

वर्षांच्या कालावधीत

वर्ष २०२०-२१ ते

२०२४-२५ या ५

प्रधानमंत्री मत्स्य

संपदा योजना सर्व

राज्ये/केंद्रशासित

प्रदेशांमध्ये

राबविण्यात

येत असून, या

योजनेअंतर्गत मत्स्य

क्षेत्रातील १,००,०००

कोटींची निर्यात,

आणि आगामी

उद्घिष्टे आहेत.

काळात ५५ लाख

रोजगार निर्मिती ही

अतिरिक्त ७० लाख

टन मत्स्य उत्पादन

ांसह प्रधानमंत्री म

### **PUBLIC NOTICE**

This is to inform the public at large that my client MR. SAGAR LAXMICHAND DULGACH & MR. SUSHIL LAXMICHAND DULGACH are the Owners of Flat No. 002, Ground Floor, Building No. A-16, Ashwini Shantinagar Co-operati Housing Society Ltd., A-16/17, Sector-2 Shantinagar, Mira Road East, Thane-401107 They are Holding Share Certificate No. 2 earing distinctive No. 6 to 10, which is stand n the name of MRS. DULGACH SHANO LAXMICHAND in respect of the Said Flat mises, which has been Lost/ Misplaced by

Any claims to the said Share Certificate shall be submitted to me with relevant documents within 15 Days after Publication of this notice

R. M TIWARI (ADVOCATE) Shop No. 11, Sanskruti Bldg. nam Vihar Complex, Near Abhyudaya Bank Mira Road (East), Dist Thane - 401 107

PUBLIC NOTICE Mr. MANSOOR HUSAIN NAWAB HUSAIN QURESHI & 2) Mrs. YASMEEN MANSOOR HUSAIN QURESHI, have decide to purchas pelow mentioned Schedule Fla emises from present Owner Sm PRADNYA PRAKASH MAHADIK Ramchandra Mahadik, that the property as more particularly described in the schedule hereunder and situated at C. T. S. No. 1811 & 1812 Village Byculla, Tal: Mumbai Dist; Mumbain the Registration of MSD and preser owner Smt. PRADNYA PRAKASH MAHADIK, have decided to sell, Fransfer the said scheduled property. Therefore any person (s) having any claim in respect of the above referred property or part thereof by way of Sale exchange, mortgage, charge, gift maintenance, inheritance, possessioi lease, tenancy, sub tenancy, lien license, hypothecation, transfer of title or beneficial interest under any trust ight of prescription or pre-emptio under any agreement or othe disposition or under any decree, orde or award or otherwise claiming nowsoever are hereby requested t make the same know in writing together with supporting documents t the undersigned at their office at Adv Nitin B. Shingate, Room/Office No 87/B, Atmaram Vasomal Chawl Ismaliya Manzil | Takiya Ward, Nea Amar Seva Mandal, Opp. Kurla Court, L. B. S. Marg, Kurla (West), Mumbai-400 070, within a period of 14 days (both days inclusive) of the publication hereof failing which the claim of such person (s) will deemed to have been waived and/or abandoned.

"SCHEDULE" All that piece or parcel of Flat premises bearing Flat No. 701, 10th Floor, Arihant Heights, N. M. Joshi Marg Byculla (West), Mumbai-400 027 lying on **C.T. S. No. 1811 & 1812** of the Revenue Village Byculla, Taluka -Mumbai in the Registration District and Sub- District of Mumbai within the urisdiction of "E" Ward Office of the Municipal Corporation of Greate **Place :** Mumbai **Date :** 01/02/2022

## जाहीर सूचना

सर्व सामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येते की, माझे अशील श्रीमती शुभांगी कांचन नायक या खालील अनुसुचीत सविस्तरपणे नमुद केलेल्या गलमत्तेच्या एकमेव मालक आहेत

माझे अशिलांनी घोषित केले आहे की, त्यांचे पती श्री. कांचन प्रभाकर नायक (मयत) हे अनुसुचीत मालमत्तेचे एकमेव मालक होते, जी त्यांनी मेसर्स कॉसमॉस कन्स्ट्रक्शन यांच्याकडून दिनांक २१ फेब्रुवारी, १९९४ रोजीचे नोंदणीकृत करारनामानुसा खरेदी केले होते. असे की, सदर श्री. कांचन प्रभाकर नायक यांचे दि.१५.०६.२०२० रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी श्रीमती शभांगी कांचन नायक अर्थात माझे अशील या एकमेव कायदेशीर वारसदार आहेत. असे की, सर्व आवश्यक प्रक्रिय पुर्ण केल्यानंतर कॉसमॉस गार्डन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड यांच्याद्वारे माझ्या थशिलाच्या नावे खालील अनमचीत प हस्तांतर करण्यात आली होती आणि दिनांव

०७.०१.२०२१ रोजी भागप्रमाणपत्र क्र.२४ देण्या जर कोणा व्यक्तिस सदर खालील अनुसुचीत मालमत्ता किंवा भागावर वारसाहक्क, विक्री अदलाबदल, मुक्तता, भाडेपट्टा, मालकीहक्क, ताबा, जप्ती, लिस पेन्डन्स, तारण, भागिदारी, अधिभार बक्षीस किंवा अन्य इतर प्रकारे कोणत्याही स्वरूपाचा कोणताही अधिकार, हक्क, मागणी किंवा दावा असल्यास त्यांनी सदर सचना प्रकाशनापासन १४ (चौदा) दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीकर्ताकडे सर्व पष्टयर्थ दस्तावेजांच्या प्रतींसह कळवावे. अन्यथ अशा व्यक्ती/संघटना/संस्था यांचे असे दावे असल्यास ते सोडून दिले आहेत असे समजण्यात येर्दल आणि ते मास्या अशिलांवा बंधनकारव असणार नाहीत आणि सर्व अधिभारापासून मुक्त व स्पष्ट बाजारभाव असलेल्या सदर अनुसूची मालमत्तेच्या अधिकाराच्या आधारावर माझे अशील

## त्र्यवहार सुरू करतील.

मालमत्तेची अनुसुची फ्लॅट क्र.७०४, क्षेत्रफळ ४०.४० चौ.मी. कार्पेट क्षेत्र, ७वा मजला, कॉसमॉस गार्डन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात इमारत, द्वारकेश पार्क, साईबाबा नगर, भाटीया हायस्कल समोर बारिवली (प.), मुंबई-४०००९२, जमीन जुना सीटीएस क्र.१५,१६,१७ व १८,१९,२३/१ ते २४/१ ते ४, २५ व ४५ आणि नविन सीटीएस क १५/२, गाव पोईसर/कांदिवली, तालुका बोरिवली. एम.एस.डी. येथील जिमनीचे सर्व भाग व खंड. आज दिनांकीत ३१ जानेवारी, २०२२

> सही/ आर. जे. चोथानी - वकील डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी.रोड कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१

## PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at large that **Mr. Shakir Yunus Chunawala** married to Ms. Anam Ajaz Shaikh on 30.03.2021 at Bandra (W), Mumbai as per Muslim Rites. However, due to misunderstanding, the conjugal relations between Mr. Shakir 'unus Chunawala and Anam Ajaz Shaikh did not last long. On 16.09.2021, Anam Ajaz Shaikh insisted on Khula and accordingly on 16.09.2021 Khulanama was prepared and Anam Ajaz Shaikh as well as Mr. Shaki Yunus Chunawala signed the said Khulanama in presence of witnesses and Kazi and accordingly the marriage dated <u>30.03.2021</u> between Mr. Shakir Yunus Chunawala and Anam Ajaz Shaikh stood dissolved. Both the parties are free to marry nvone of their choice. The said Anam Aia Shaikh has waived her rights, titles, interest and claim in respect of Mehar, Maintenance for Iddat period and also the share in novable and immovable properties, If any pelonging to Mr. Shakir Yunus Chunawala. Place: Mumbai / Date: 01.02.2022

Mr. Shakir Yunus Chunawala RNA Springs Building, 'C' Wing,6th Floor Flat No.602, Cama Road, Andheri (W) Mumbai-400058

गत येत आहे की, फ्लॅट क्र.बी/१०३ ग्रीन मिडोज बिल्डिंग नं.४ को-ऑपरेटिव्ह हौसिंग न्नोसायटी लिमिटेड, लोखंडवाला टाऊनशिप, आकुर्ल रोड, कांदिवली (पूर्व), मूंबई-४००१०१ या जागेबाबत अ. लोखंडवाला कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीज लिमिटेड आणि श्रीमती अंजना कोठारी यांच्या दरम्यान झालेला दिनांक 0३.0२.१९९२ रोजीचा मुळ करारनामा आणि **ख.** श्रीमती अंजना कोठारी आणि झुबेदा गुलाम मोहम्मद पटका यांच्या दरम्यान झालेला दिनांक ०८.०३.१९९४ रोजीचा मुळ करारनामा हे हरवले आहेत आणि विद्यमान मालक

जाहीर सूचना

श्री. राम प्रकाश यादव यांच्या ताब्यात नाही: जर कोणा व्यक्तीस उपरोक्त दस्तावेज/मालमत्तेवर काही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्त्यांना खाली दिलेल्या पत्त्यावर दाव्याचे योग्य वरुप नमुद करून कागदोपत्री पुराव्यांसह सदर सूचना प्रकाशनापासन ७ दिवसांत कळवावे. अन्यथा सदर ालमत्ता किंवा भागावरील असे दावा त्याग केले आहेत

आज दिनांकीत १ फेब्रुवारी, २०२२, मुंबई

वकील उच्च न्यायाल कार्यालय क्र.२. तळमजला. शांती निवास कोहौसोलि इमारत क १ पटेल इस्टेट सी पी रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१

<del>दू</del>र.:०२२-२८४६००३२

**PUBLIC NOTICE** Notice is hereby given by the ADV. BALKRISHNA P. PRABHU. B.A (HONS) .L.B.,M.B.A(H.R.) ADVOCATE HIGH COURT to the General Public on behalf of is Client MR. MAHENDRA RAMNIKLAL HARSORA earlier resident of Room No. 8, Chakala Road, Andheri (E), Mumbai-**400099**, presently residing at Flat no. 1601, Building. No.7, Raheja Classique, Link Road, Oshiwara, Andheri (W) Mumbai-400053 regarding the transfer of shares in the Original SHARE CERTIFICATE NO.112 Dated 28th December 1975, having distinctive shares No. 56 to 60 (inclusive of both). Original Sale Agreement by the seller known a Dr (Mrs) nehalata Prabhakar Limaye entered into by my client along with other two co-owners nentioned hereunder pertaining to Fla No.011. Gr. floor. D1. Jumbo Darshan CHS td., jointly owned by 1) Late Smt Rekhaber Dilipkumar Parmar (Demised 01.06.2021) 2 ate Dilipkumar Vasant Bhai Parma Demised on 20 06 2013) and 3) Mahendr Ramniklal Harsora (my client) in the said

If anyone claims through the deceased or the legal heirs claiming through the deceased or objections for the transfer of the ame in the name 1) Mr. Mahendra Ramniklal Harsora AND 2) Mrs. JINISHA, D/O. Late Rekhaben Dilipkumar Parmar, both survivors and legal heirs of the purchasers, they shall approach the same in writing along with the vidences of their claim etc to the society or ne Advocate appointed mentioned herei for the concerned society, within 15 days rom the publication of this Notice and hereafter society shall consider the same for ansfer the same in the name of my client 1 Mr. Mahendra Ramniklal Harsora AND 2) Mrs. JINISHA, D/O. Late Rekhabei Dilipkumar Parmar, both survivors and legal eirs of the purchasers as per the recor following due procedure mentioned therein in the adopted Bye-Laws of the society, with an

Adv. B. P. PRABHU B.A (HONS) L.L.B., M.B.A (H.R Advocate High Court 9969037488 Place : Mumbai Date: 01-02-2022

indertaking from the original owner for the

नोंद क्र.बीए ८१२८७ नोंदणीकृत कार्यालय: २०२, हेम ओपाल अपार्टमेंट, २६, एकता सोसायटी, वाकडेवाडी, पुणे-४११००३. ई –मेल:technogreen.soluntions@gmail.com नमुना क्र. युआरसी-२

''मे. टेक्नोग्रीन एन्व्हायरमेन्टल सोल्युशन्स'

कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदणीबाबत सूचना देण्याची जाहिरात कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३७४(बी) आणि कंपनी (नोंदणीस प्राधिकत) अधिनियम, २०१४ चे नियम ४(१) नुसार)

. येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायत २०१३ चे केलम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअर्सद्वारा कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत **मे. टेक्नोग्रीन एन्व्हायरमेन्टल न्युशन्स** या भागीदारी संस्थेची नोंदणी करण्यासार्ठ **पुणे** येथील निबंधकांकडे १५ दिवसानंतर परंतु ३० नांच्या समाप्तीपुर्वी अर्ज करण्यात येणार आहे.

. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: पाणी, सांडपाणी (घरगुती आणि औद्योगिक) घनकचरा प्लास्टिक कचरा, गाव, शहर, राज्य, औद्योगिक तसेच कचरा व्यवस्थापनासाठी संस्था स्तर यासारख्य र्यावरणाच्या सर्व क्षेत्रासाठी तपशीलवार प्रकल्प अहवाल करणे प्रदान करण्याचा व्यवसाय सरू ठेवा ऑडिट, लाइफ सायकल असेसमेंट, प्रोजेक्ट मॅनेजमें कन्सल्टन्सी, इन्फ्रास्टक्चर प्लॅनिंग, पर्यावरण आणि हवामान बदलाच्या प्रत्येक समस्येचे निराकरण, पर्यावरणीय आणि आर्थिकदृष्ट्या दोन्ही शक्य आहे. सल्लामसलत समाविष्ट आहे आणि योग्य परिश्रम, तांत्रिक-जयदेशीर मत. यापरते मर्यादित नाही, संपर्ण भारत भाणि परदेशात पर्यावरणीय आणि हवामान बदलांच्य नियमानुसार नियामक अनुपालन, अनुपालन सॉफ्टवेअ आणि ॲप्ससह पर्यावरणीय आयटी आधारित समाधान पटान करणे. अञ्चा पायलट स्केलच्या स्थापनेसह पर्यावरण ासेच हवामान बदलाच्या समस्या सोडवण्यासाठी**,** एआय आयओटी व रोबोटिक्सचा अनप्रयोग आणि इतर त्यार यश, संशोधन, शिक्षण, प्रशिक्षण आणि जागरूकता, संवेदनशीलता दाखवण्यासाठी संबंधित ऑपरेशन्र र्यावरण आणि हवामान बदलाच्या क्षेत्रात धोरण संशोध आणि निर्णय समर्थन पणाली तयार करण्यासाठी। सल शोधन आणि टर्नकी असाइनमेंट पार पाडणे जसे र्क डीपीआर तंत्रतान स्कीनिंग पाणी आणि सांडपाण . प्रक्रिया, नदी आणि सांडपाणी प्रक्रियांसाठी अभियांत्रिकी नदी आणि सांडपाणी प्रक्रिया/कायाकल्प, घनकचर यवस्थापन, वायू प्रदूषण नियंत्रण प्रणाली, कचरा उर्जा प्रकल्प. हरित इमोरती. हवामान लवचिकता आणि इतर, कॉर्पोरेट उत्थान आणि नियामक संस्थांसाठी विशेष . क्षमता निर्माण कार्यक्रम जसे की राज्य प्रदुषण नियंत्रण . मंडळ, कॉर्पोरेट सामाजिक/पर्यावरणीय जबाबदारीसार्ठ धोरणे आखणे. यासाठी सर्व प्रकारच्या कचऱ्याचे संकलन, पृथक्करण, वाहतूक, व्यापार, प्रक्रिया कंपोस्टिंग, पुनर्वापर, प्रक्रिया आणि विल्हेवाट (घन द्रव किंवा वायू पदार्थ) आणि यासह सर्व पर्यावरणार्श . वंबंधित सेवा, व्यवसाय सुरू ठेवा महानगरपालिक घनकचरा, इलेक्ट्रॉनिक कचरा (ई-कचरा), बांधकाम आणि विध्वंस डेब रिस. जैव-वैद्यकीय कचरा. घातव कचरा, सांडपाणी, सांडपाणी इ. सर्व उत्पादने आणि उप-उत्पादनांचा वापर, विक्री, विपणन आणि वितरण करणे किंवा कचरा आणि टाकाऊ पदार्थांची विल्हेवात लावणे (जसे की जैव-मिथेनेशन इत्यादी उर्जा प्रक्रियेसार्ट कंपोस्ट, ऊर्जा आणि रिफ्यूज व्युत्पन्न इंधन कचऱ्याच्य रूपात निर्माण होते. लॅंडफिल, प्रक्रिया, कागद, धार आणि रसायनांसह इतर सामग्रीसह किंवा त्याशिवा पन्हा वापरण्यासाठी योग्य इलेक्टॉनिक उत्पादने नैंडफिलमधून मिथेन गॅस कचऱ्यावर प्रक्रिया करणे आणि कंपोस्टिंग प्लांटस. लॅंडफिल्स आणि सीवेज ट्रीटमेंट प्लांट्स, वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट्स, इन्सिनरेटर्स, रेफ्यज डेरिव्हड फील्ड प्लांटससह सर्व प्रकारच्य ज्वरा आणि टाकाऊ उत्पादनांसाठी प्रक्रिया सुविध विकसित करणे. बांधणे. चालवणे आणि/किंवा देखरेख त्र्यवस्थापित करणे, इलेक्ट्रॉनिक कचरा प्रक्रिया संय

विक्री आणि/किंवा व्यापार करणे ज्यामुळे कचर संकलनासाठी वित्तपरवठा करणे शक्य होईल. उपचार किंवा प्रक्रिया प्रकल्प (कार्बन उत्सर्जन (सीईआर) कायदेशीर सल्ला सेवा आणि इतर कोणत्याही संबंधि क्रेयाकलाप प्रक्रिया करणे. . नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ... ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे कार्यालय: २०२

हेम ओपाल अपार्टमेंट, २६, एकता सोसायटी वाकडेवाडी, पुणे-४११००३ येथे निरीक्षणासाठी उपलब्ध ८. येथे सचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीच प्रदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षे नेखी स्वरुपात **सेंटल रजिस्टेशन सेंटर (सीआरसी** येथील निबंधक, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉपॉरे अफेअर्स (आयआयसीए), प्लॉट क्र.६,७,८, सेक्टर ५, आयएमटी मनेसार, जिल्हा गुरगाव (हरियाणा)-१२२०५० येथील निबंधकांकडे सदर सूचना प्रकाश गरखेपासून २१ दिवसांत पाठवावेत. तसेच एक प्रत 

आणि आर्थिक साधनांचा विकास. विपणन, खरेटी

अर्जदारांची नावे १) अजय रमाकांत ओझा ) प्रमात रंगराव पवार

३) अपूर्वा चेतन पाटील

र्) मोनाली प्रसाद पवार ) अमित शंकर चिकने ) शेख मोहम्मद नदीम

आज दिनांकीत २९ जानेवारी, २०२२

Place: Mumbai

() अनिकेत विजय कटा